

Time: 3 Hours

Total Marks:100

- Note: 1) **All Questions are compulsory subject to internal choice.**
 2) **Exercise internal options wherever given.**
 3) **Figures to the right represent full marks to the question.**
 4) **All questions should be answered w.r.t assessment year 2024-25.**
 5) **All workings shall form part of the main answer.**
 6) **Use of simple calculator is allowed.**

Q.1 (a) Choose the Most Appropriate Alternative and rewrite the Statements. (Any Ten) (10)

1. A Charitable Trust is treated under Income tax laws as _____.
 a) a company
 b) an association of persons
 c) a body of individuals
 d) an artificial juridical person
2. Income received in India _____.
 a) is taxable only for a resident
 b) is not taxable only for a non-resident
 c) is taxable for a resident, a resident but not ordinarily resident and a non-resident
 d) is exempt in all cases
3. Un-commuted pension received by Government employee is _____.
 a) Exempt
 b) Taxable
 c) 1/3 is Exempt
 d) 1/2 is exempt
4. Mr. Naresh employee at JD Ltd. is neither a government employee nor covered under Payment of Gratuity Act, 1972. He has completed 19 years and 10 months and 11 days of service. The number of completed years considered for gratuity exemption shall be _____.
 a) 20 years
 b) 19 years
 c) 19 years and 10 months
 d) 19 years and 10 months and 11 days
5. Entertainment allowance in case of government employee is _____.
 a) Fully exempt
 b) Fully taxable
 c) Exempt up to certain limits mentioned in Section 16(ii)
 d) First included in full in gross salary and thereafter deduction allowed from gross salary under Section 16(ii)
6. Standard Deduction under Section 24(a) from Income from House Property is
 a) 1/3rd of NAV
 b) repairs actually incurred by the owner
 c) 30% of NAV
 d) Rs. 30,000
7. Municipal Value is Rs. 36,00,000, Fair Rental Value is Rs. 40,00,000, Standard Rent is Rs. 50,00,000 and Actual Rent is Rs. 48,00,000. Gross Annual Value of Income from House Property will be _____.
 a) Rs. 36,00,000
 b) Rs. 40,00,000
 c) Rs. 50,00,000
 d) Rs. 48,00,000
8. Which of the following tax is allowed as a deduction while computing the business income?
 a) Wealth tax
 b) Income tax
 c) GST
 d) None of the above
9. What is the date on which Fair Market Value of capital assets acquired is determined?
 a) 01/04/2001
 b) 01/04/1971
 c) 01/04/1981
 d) 01/04/1961
10. Deduction under section 80C is allowed to the maximum of _____.
 a) Rs. 50,000
 b) Rs. 1,50,000
 c) Rs. 1,00,000
 d) Rs. 2,00,000

11. The quantum of deduction allowed under section 80U is _____.
a) Rs. 40,000
b) Rs. 75,000
c) Rs. 60,000
d) Rs. 70,000
12. The maximum amount that can be claimed under Section 16(ia) is _____.
a) Rs. 40,000
b) Rs. 50,000
c) Rs. 80,000
d) Rs. 1,00,000

Q.1 (b) State whether the following statements are True or False (**any ten**) (10)

1. Income earned by way of smuggling gold is taxable under Income Tax Act.
2. Man of the Match Prize received by a professional sportsman is income as per Income Tax Act.
3. Foreign Income of an ordinary resident is wholly taxable.
4. Perquisites received by employees are taxed as Income from other sources.
5. Interest credited to statutory provident fund shall be fully taxable.
6. The maximum exemption in case of leave encashment for a non-govt. employee shall be Rs. 3,00,000.
7. Municipal Tax is a deduction from Net Annual Value.
8. Previous year can be less than 12 months.
9. Winning from lottery, cross word puzzles races, horse races and other races, card game, etc. are casual income and hence fully exempt.
10. The payment for medical insurance premium under Section 80D can be made in cash.
11. Subscription to notified bonds of NABARD would qualify for deduction under Section 80C.
12. Mumbai Mahanagar Palika is Local Authority.

Q.2 (a) Mr. Mangesh Pandit is employed with M/s Janta Traders. He gives you the following information for the previous year 2023-24. (10)

1. Basic Salary Rs. 6,00,000 per annum
 2. Bonus Received Rs. 1,00,000
 3. Children Education Allowance Rs. 5,000 per annum (except Rs. 1,200 per annum)
 4. Dearness Allowance Rs. 1,50,000 per annum
 5. Entertainment Allowance Rs. 50,000 per annum
 6. House Rent Allowance Rs. 70,000 per annum (exempt Rs. 28,000)
 7. Uniform Allowance Rs. 16,000 per annum
 8. Profession Tax Rs. 2,500 per annum paid
 9. Medical Insurance paid in cash Rs. 5,000 and paid by cheque Rs. 15,000
 10. Purchase of National Saving Certificate VIII issue Rs. 15,000
- Compute his taxable income for the assessment year 2024-25.

Q.2 (b) Mr. James owns the following house that are used for residential purposes. The details of his houses are given below. Compute his Income from House Property for the assessment year 2024-25. (10)

Particulars	I (Self-Occupied)	II (Let-out)	III (Let-out)
Standard Rent (p.a.)	1,80,000	2,40,000	2,88,000
Fair Rent (per month)	20,000	16,000	26,000
Actual Rent	-	2,16,000 p.a.	23,000 p.m.
Municipal Valuation (p.a.)	1,68,000	2,15,000	2,50,000
Municipal Taxes Paid	8,400	5% of Gross Annual Value	5% of Gross Annual Value
Interest on Loan Borrowed	2,20,000 Loan taken on 01.04.2011	1,00,000 Loan taken on 01.04.2011	1,66,000 Loan taken on 01.04.2011

Additional Information: The municipal taxes paid on House No. 2 are entirely paid by tenant.

OR

Q.2 (c) Mr. Ramesh Deshmukh, who has physical disability to the extent of 50%, works with M/s Apte Engineering, Mumbai. He provides the following particulars of his income for the previous year ended on 31st March, 2024 (20)

1. Basic Salary Rs. 48,000 per month
2. Dearness Allowance Rs. 20,000 per month
3. House Rent Allowance for business tour Rs. 15,000 per month (Exempt under section 10 Rs. 9,000 per month)
4. Travelling Allowance for business tour Rs. 40,000 (Amount actually spent on travelling Rs. 26,000)
5. He has provided with the accommodation by his employer, the perquisite value of which was Rs. 48,000
6. Bonus declared and paid by employer during the year was Rs. 18,000
7. Profession Tax paid Rs. 2,500
8. Employee's contribution to Provident Fund paid Rs. 52,000
9. Leave Encashment Rs. 27,000
10. Medical Allowance Rs. 45,000 per year

He is also the owner of two houses, he provides following information about the same:

1. **Let Out Property:** Fair Rent Rs. 24,000 per month, Municipal Valuation Rs. 26,000 per month, Actual Rent Rs. 28,000 per month, Municipal Taxes Rs. 30,000 (paid and borne by the tenant), Interest on Housing Loan Rs. 25,000.
2. **Self-Occupied Property:** Fair Rent Rs. 29,000 per month, Municipal Valuation Rs. 32,000 per month, Municipal Taxes paid Rs. 25,000, Interest on Housing Loan Rs. 32,000 loan taken on 1-4-2011.

Following further details are provided for the year:

- (a) Life Insurance Premium Rs. 25,000
- (b) Deposit to Public Provident Fund Rs. 12,000

Compute his taxable income for the Assessment Year 2024-25.

Q.3 (a) Following is the Profit and Loss Account of M/s Standard Works owned by Mr. Rohit Daware, for the year ended 31st March, 2024 (20)

Profit and Loss Account for the year ended 31st March, 2024

Particulars	Amount Rs.	Particulars	Amount Rs.
To Salaries	6,85,000	By Gross Profit	14,80,000
To Telephone Expenses	20,200	By Rent received from Let-out	6,00,000
To Property Tax	10,000		
To Profession Tax	2,500		
To Electricity Expenses	15,500		
To Printing and Stationery	2,400		
To Depreciation	20,800		
To Repairs and Maintenance	19,200		
To Legal Expenses	15,000		
To Interest on Housing Loan	1,50,000		
To Drawings	98,000		
To Net Profit	10,41,400		
Total	20,80,000	Total	20,80,000

Additional Information:

1. Municipal Valuation of House Property is Rs. 5,42,000
 2. Repairs and Maintenance include Rs. 15,000 for repairs for house property
 3. 30% of Telephone expenses incurred for residence
 4. He invested Rs. 85,000 in Equity Link Saving Scheme (ELSS) for himself
 5. He paid Medical Insurance Premium of Rs. 32,000 by cheque for himself and spouse
- Compute the Taxable Income of Mr. Rohit Daware for the assessment year 2024-25.

OR

Q.3 (b) Following is the Profit and Loss Account of M/s Quality Art owned by Mr. Vinay Raorane, for the year ended 31st March, 2024 (20)

Profit and Loss Account for the year ended 31st March, 2024

Particulars	Amount Rs.	Particulars	Amount Rs.
To Salaries	3,60,000	By Gross Profit	10,42,800
To Telephone Expenses	12,650	By Saving Bank Interest	13,900
To Office Expenses	42,000	By Interest on Time Deposit	40,000
To Profession Tax	2,500	By Dividend from Indian Co.	10,000
To Staff Incentives	48,800		
To Printing and Stationery	4,500		
To Depreciation	12,000		
To Laptop Purchased	58,000		
To Advertisement	52,000		
To Interest on Personal Loan	22,000		
To Custom Duty Paid	45,000		
To Net Profit	4,47,250		
Total	11,06,700	Total	11,06,700

Additional Information:

1. Depreciation as per Income Tax Rules is Rs. 10,000
 2. Advertisement includes Rs. 15,000 for advertisement in Souvenir of a political party
 3. He paid Rs. 25,000 towards Pension Fund of LIC
 4. He invested Rs. 80,000 in ULIP Plan
 5. Salary include Rs. 60,000 (Rs. 5,000 per month) paid to his son Mr. Raghav Raorane who is B.Com. Graduate and write the accounts for his business.
- Compute the Net Taxable Income of Mr. Vinay Raorane's for the assessment year 2024-25.

Q.4 (a) Mr. Divakar furnishes you the following particulars for the previous year ending 31st March, 2024. He requests you to compute the taxable capital gain for assessment year 2024-25 (10)

1. He purchased residential property on 16th February, 1998 for Rs. 9,00,000
2. Fair Market Value on 1st April, 2001 was Rs. 15,00,000
3. He sold on 16th October, 2023 his residential property for Rs. 98,00,000
4. Expenses on transfer amounted to Rs. 1,30,000
5. He incurred expenses on improvement:
Rs. 2,10,000 in the financial year 2007-08
Rs. 3,80,000 in the financial year 2019-20
6. He purchased a new residential house for Rs. 45,00,000 on 23rd November, 2023.
7. He deposited Rs. 10,00,000 in eligible bonds issued by Rural Electrification Corporation Limited (RECL) on 18th December, 2023.

Relevant Cost Inflation Indices are as follows:

Previous Year	Cost Inflation Index
2001-02	100
2007-08	129
2019-20	289
2023-24	348

Q.4 (b) Mr. Jason is a U.K. citizen. He came to India on 1st January, 2024 for a visit and he was in India till 31st March, 2024. (10)

In earlier previous years, the details of his stay in India as follows:

Previous Year	No. of Days Stay in India
2016-17	105
2017-18	115
2018-19	185
2019-20	201
2020-21	95
2021-22	20
2022-23	185

Find out his residential status for the Assessment Year 2024-25 assuming that he is not a person of Indian origin.

OR

Q.4 (c) Mr. Suraj purchased a House Property for Rs. 26,50,000 on 28th August, 2001. (10)

He made further improvement to the property in the financial year 2015-16 and financial year 2018-19, where he constructed first and second floor for Rs. 16,50,000 and Rs. 8,00,000 respectively. During the previous year 2023-24, on 10th November, 2023 he sold the property for Rs. 3,75,00,000, he paid brokerage of 2% on the sale value. The fair market value of the property on 1-4-2001 was Rs. 27,00,000.

He invested Rs. 80,00,000 in REC bonds on 26-03-2024.

Compute his Capital Gains for the Assessment Year 2024-25.

Relevant Cost Inflation Indices are as follows:

Previous Year	Cost Inflation Index
2001-02	100
2015-16	254
2018-19	280
2023-24	348

Q.4 (d) Mr. Sanket has earned the following income during the previous year ended on 31st March, 2024. (10)

Sr. No.	Particulars	Amount Rs.
1.	Income earned in India but received in Paris	2,00,000
2.	Income from business in U.K. controlled from India	1,00,000
3.	Salary earned and received in Dubai	75,000
4.	Rent received from house in Pune	50,000
5.	Income from business in Mumbai, controlled from Sri Lanka	25,000
6.	Past untaxed profit earned outside India, brought to India	90,000
7.	Savings Bank Interest from State Bank of India, Paris Branch	10,000
8.	Agricultural Income from a land in Ireland	80,000

Compute his total income for the assessment year 2024-25 assuming as follows:

- (a) He is Resident and Ordinarily Resident
- (b) He is Resident but Not Ordinarily Resident
- (c) He is Non-Resident

Q.5 (a) Write any eight exempted incomes under section 10 of Income Tax Act, 1961. (10)

(b) Define Capital Assets under section 2(4). Explain types of Capital Assets (10)

OR

Q.5 Write Short notes on: (any four) (20)

- (a) Deduction under Section 24
- (b) Tax incidence with reference to Scope of Total Income
- (c) Deduction under Section 80E
- (d) Short Term Capital Gain
- (e) Define: Person and Previous Year

*****ALL THE BEST*****

[वेळ: ३ तास]

[गुण: १००]

तुम्हाला योग्य प्रश्नपत्रिका मिळाली आहे का हे कृपया तपासून घ्या.

सूचना : १. सर्व प्रश्न हे अंतर्गत निवडीनुसार अनिवार्य आहेत.

२. जेथे दिलेले असेल तेथे अंतर्गत पर्यायांचा वापर करा.

३. उजवी कडील अंकप्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात.

४. सर्व प्रश्नांची उत्तरे करनिर्धारणवर्ष २०२४-२५ मध्ये दिली पाहिजेत.

५. तुम्ही केलेली टाचणे उत्तराचा भाग असेल.

६. साधे गणकयंत्र वापरण्याची परवानगी आहे.

७. मराठी रुपांतराबाबत कोणतीही अडचण असल्यास मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका ग्राह्य धरावी.

प्र. १ अ) खालील वाक्ये सुयोग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा. (कोणतेही दहा)

(१०)

१. धर्मादाय न्यासला आयकर कायद्यांतर्गत _____ असे मानले जाते.

अ) कंपनी

ब) व्यक्तीचा संघ

क) व्यक्तीची संस्था

ड) कृत्रिम न्यायिक व्यक्ती

२. भारतात प्राप्त झालेले उत्पन्न _____.

अ) केवळ रहिवाशासाठी करपात्र आहे

ब) केवळ अनिवासी व्यक्तीसाठी करपात्र नाही

क) रहिवासी, रहिवासी परंतु सामान्यतः रहिवासी नसलेल्या आणि अनिवासी यांच्यासाठी करपात्र आहे

ड) सर्व बाबतीत करमुक्त आहे

३. सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारी अन-कम्युटेड पेन्शन _____ आहे.

अ) सूट

ब) करपात्र

क) १/३ सूट आहे

ड) १/२ सूट आहे

४. जेडी लि. मधील श्री नरेश कर्मचारी सरकारी कर्मचारी नाहीत किंवा पेमेंट ऑफ ग्रॅज्युइटी कायदा, १९७२ अंतर्गत समाविष्ट नाहीत. त्यांनी १९ वर्षे आणि १० महिने आणि ११ दिवसांची सेवा पूर्ण केली आहे. ग्रॅज्युइटी सूटसाठी विचारात घेतलेल्या पूर्ण वर्षांची संख्या _____ असेल.

अ) २० वर्षे

ब) १९ वर्षे

क) १९ वर्षे आणि १० महिने

ड) १९ वर्षे १० महिने आणि ११ दिवस

५. सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत मनोरंजन भत्ता _____ आहे.

अ) पूर्णतः करमुक्त

ब) पूर्णतः करपात्र

क) कलम १६ (ii) मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट मर्यादित करमुक्त

ड) प्रथम एकूण पगारामध्ये पूर्ण समावेश आणि त्यानंतर कलम १६ (ii) अंतर्गत एकूण पगारातून कपातीची परवानगी

६. कलम २४ (अ) अंतर्गत घराच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मानक वजावट असते
 अ) निव्वळ वार्षिक मूल्याचा १/३ भाग ब) मालकाने प्रत्यक्षात केलेली दुरुस्ती
 क) निव्वळ वार्षिक मूल्याच्या ३०% ड) रु. ३०,०००
७. नगरपालिका मूल्य रु. ३६,००,०००, सुयोग्य भाडे मूल्य रु. ४०,००,०००, मानक भाडे रु. ५०,००,००० आणि वास्तविक भाडे रु. ४८,००,००० आहे. घराच्या मालमत्तेतून उत्पन्नाचे एकूण वार्षिक मूल्य _____ असेल.
 अ) रु. ३६,००,००० ब) रु. ४०,००,००० क) रु. ५०,००,००० ड) रु. ४८,००,०००
८. व्यवसायाच्या उत्पन्नाची गणना करताना खालीलपैकी कोणता कर वजावट म्हणून स्वीकारला जातो?
 अ) संपत्ती कर ब) आयकर क) GST ड) वरीलपैकी नाही
९. कोणत्या तारखेला भांडवली मालमत्तेचे सुयोग्य बाजार मूल्य निर्धारित केले जाते?
 अ) ०१/०४/२००१ ब) ०१/०४/१९७१
 क) ०१/०४/१९८१ ड) ०१/०४/१९६१
१०. कलम ८०क अंतर्गत जास्तीत जास्त _____ पर्यंत वजावटीला परवानगी आहे.
 अ) रु. ५०,००० ब) रु. १,५०,०००
 क) रु. १,००,००० ड) रु. २,००,०००
११. कलम ८०यु अंतर्गत अनुमत कपातीची मात्रा _____ आहे.
 अ) रु. ४०,००० ब) रु. ७५,०००
 क) रु. ६०,००० ड) रु. ७०,०००
१२. कलम १६ (i) अंतर्गत दावा करता येणारी जास्तीत जास्त रक्कम _____ आहे.
 अ) रु. ४०,००० ब) रु. ५०,०००
 क) रु. ८०,००० ड) रु. १,००,०००

प्र. १. (ब) खालील वाक्ये चूक कि बरोबर ते लिहा (कोणतेही दहा)

(१०)

- सोन्याची तस्करी करून मिळालेले उत्पन्न आयकर कायदानुसार करपात्र आहे.
- व्यावसायिक खेळाडूला मिळालेला सामनावीर पुरस्कार हा आयकर कायदानुसार उत्पन्न आहे.
- सामान्य रहिवाशाचे परदेशी उत्पन्न पूर्णपणे करपात्र असते.
- कर्मचाऱ्यांना मिळालेल्या अनुज्ञेयांवर इतर स्रोतांकडून मिळकत म्हणून कर आकारला जातो.
- वैधानिक भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेले व्याज पूर्णपणे करपात्र असेल.
- अशासकीय कर्मचाऱ्यासाठी रजा रोखीकरणाच्या बाबतीत कमाल सूट रु. ३,००,०००.
- महानगरपालिका कर ही निव्वळ वार्षिक मूल्यातून वजावट आहे.
- मागील वर्ष १२ महिन्यापेक्षा कमी असू शकते.
- लॉटरी, क्रॉस वर्ड पझल्स रेस, घोड्यांच्या शर्यती आणि इतर शर्यती, पत्त्यांचा खेळ, इत्यादींमधून जिंकणे हे अनौपचारिक उत्पन्न आहे आणि म्हणून पूर्णपणे करमुक्त आहे.
- कलम ८०ड अंतर्गत वैद्यकीय विमा हप्त्याची देय रोखीने केले जाऊ शकते.
- नाबार्डच्या अधिसूचित बांड्सची कलम ८०क अंतर्गत कपातीसाठी पात्र ठरेल.
- मुंबई महानगर पालिका ही स्थानिक प्राधिकरण आहे.

प्र. २ (अ) श्री मंगेश पंडित हे मेसर्स जनता ट्रेडर्समध्ये नोकरीला आहेत. त्यांनी तुम्हाला मागील वर्ष २०२३-२४ साठी खालील माहिती दिली. (१०)

१. मूळ वेतन रु. ६,००,००० प्रतिवर्ष
२. बोनस रु. १,००,००० प्राप्त झाले.
३. मुलांचा शिक्षण भत्ता रु. ५,००० प्रतिवर्ष (रु. १,२०० प्रतिवर्षी वगळता)
४. महागाई भत्ता रु. १,५०,००० प्रतिवर्ष
५. करमणूक भत्ता रु. ५०,००० प्रतिवर्ष.
६. घरभाडे भत्ता रु. ७०,००० प्रतिवर्ष (सवलत रु. २८,०००)
७. गणवेश भत्ता रु. १६,००० प्रतिवर्ष
८. व्यवसाय कर रु. २,५०० प्रति वर्ष दिले
९. वैद्यकीय विमा रोख स्वरूपात दिलेला रु. ५,००० आणि धनादेशाद्वारे अदा केलेले रु. १५,०००
१०. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र VIII अंकाची खरेदी रु. १५,०००
- २०२४-२५ च्या करनिर्धारण वर्ष साठी त्याच्या करपात्र उत्पन्नाची गणना करा.

प्र. २. ब) श्री जेम्स यांच्या मालकीचे खालील घर आहे जे निवासी कारणांसाठी वापरले जाते. त्याच्या घरांची माहिती खाली दिली आहे. २०२४-२५ च्या करनिर्धारण वर्ष साठी त्याच्या घराच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्न निश्चित करा. (१०)

तपशील	घर १ स्वतःचे वास्तव्य रु.	घर २ भाड्याने दिलेले रु.	घर ३ भाड्याने दिलेले रु.
वार्षिक मानक भाडे (प्रतिवर्षी)	१,८०,०००	२,४०,०००	२,८८,०००
सुयोग्य भाडे (दरमहा)	२०,०००	१६,०००	२६,०००
भाडे मिळाले	निरंक	२,१६,००० प्रतिवर्षी	२३,००० दरमहा
महानगरपालिका मूल्यांकन (प्रतिवर्षी)	१,६८,०००	२,१५,०००	२,५०,०००
महानगरपालिका कर	८,४००	एकूण वार्षिक मूल्याच्या ५%	एकूण वार्षिक मूल्याच्या ५%
कर्जावरील व्याज	२,२०,००० ०१.०४.२०११ ला घेतलेले कर्ज	१,००,००० १,०४.२०११ रोजी घेतलेले कर्ज	१,६६,००० ०१.०४.२०११ रोजी कर्ज घेतले
अतिरिक्त माहिती: घर क्रमांक २ वर भरलेला नगरपालिका कर संपूर्णपणे भाडेकरूने भरला आहे.			

किंवा

प्र. २ (क) श्री रमेश देशमुख, ज्यांना ५०% पर्यंत शारीरिक अपंगत्व आहे, ते मेसर्स आपटे इंजिनीअरिंग, मुंबई येथे काम करतात. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या मागील वर्षासाठी त्यांनी उत्पन्नाचा खालील तपशील दिला. (२०)

१. मूळ वेतन रु. ४८,००० दरमहा
२. महागाई भत्ता रु. २०,००० दरमहा
३. बिझनेस टूरसाठी घरभाडे भत्ता रु. १५,००० प्रति महिना (कलम १० अंतर्गत करमुक्त रु. ९,००० प्रति महिना)
४. बिझनेस टूरसाठी प्रवास भत्ता रु. ४०,००० (प्रवासावर खर्च केलेली रक्कम रु. २६,०००)

५. त्यांना त्याच्या नियोक्याने निवासाची व्यवस्था केली आहे, ज्याचे अनुलाभ मूल्य रु. ४८,००० होते.
 ६. नियोक्याने वर्षभरात घोषित केलेला बोनस रु. १८,००० होता.
 ७. व्यवसाय कर २,५०० रुपये भरला
 ८. भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान रु. ५२,००० भरले.
 ९. लीव्ह एनकॅशमेंट रु. २७,०००
 १०. वैद्यकीय भत्ता रु. ४५,००० प्रति वर्ष.

ते दोन घरांचा मालक देखील आहे, त्याने त्याबद्दल पुढील माहिती दिली आहे:

१. भाड्याने दिलेले: सुयोग्य भाडे रु. २४,००० प्रति महिना, महानगरपालिकेचे मूल्यांकन रु. २६,००० प्रति महिना, प्रत्यक्ष भाडे रु. २८,००० दरमहा, नगरपालिकेचा कर रु. ३०,००० (भाडेकरूने दिलेले आणि वहन केले), गृह कर्जावरील व्याज रु. २५,०००.
 २. स्वतःच्या वास्तव्य असलेली मालमत्ता: सुयोग्य भाडे रु. २९,००० प्रति महिना, महानगरपालिका मूल्यांकन रु. ३२,००० प्रति महिना, नगरपालिकेचा कर भरला रु. २५,०००, गृहनिर्माण कर्जावरील व्याज रु. १-०४-२०११ रोजी ३२,००० कर्ज घेतले.
 पुढील वर्षासाठी पुढील तपशील प्रदान केले आहेत:
 (a) आयुविम्यांचा हप्ता रु. २५,०००
 (b) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा रु. १२,०००
 यावरून कर निर्धारण वर्ष २०२४-२५ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

प्र. ३. अ) ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा करिता श्री रोहित डावरे यांच्या मालकीच्या मेसर्स स्टँडर्ड वर्क्सचे नफा आणि तोटा खाते खालील प्रमाणे आहे. (२०)

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा करिता नफा - तोटापत्रक

तपशील	₹	तपशील	₹
वेतन	६,८५,०००	ढोबळनफा	१४,८०,०००
टेलिफोनचा खर्च	२०,२००	लेट-आउट हाऊस मालमत्तेकडून भाडे मिळाले	६,००,०००
मालमत्ता कर	१०,०००		
व्यवसाय कर	२,५००		
विद्युत खर्च	१५,५००		
छपाई आणि स्टेशनरी	२,४००		
घसारा	२०,८००		
दुरुस्ती आणि देखभाल	१९,२००		
कायदेशीर खर्च	१५,०००		
गृहकर्जावरील व्याज	१,५०,०००		
वैयक्तिक	९८,०००		
निव्वळ नफा	१०,४१,४००		
एकूण	२०,८०,०००	एकूण	२०,८०,०००

अतिरिक्त माहिती:

१. घराच्या मालमत्तेचे महानगरपालिकेचे मूल्यांकन रु. ५,४२,०००.
 २. दुरुस्ती आणि देखभाल यामध्ये घराच्या मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी रु. १५,००० समाविष्ट आहेत.
 ३. निवासस्थानासाठी ३०% टेलिफोन खर्च.
 ४. त्यांनी स्वतःसाठी इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम (ELSS) मध्ये रु. ८५,००० गुंतवले.
 ५. त्यांनी स्वतः आणि वैवाहिक जोडीदारसाठी चेकद्वारे रु. ३२,०००चा वैद्यकीय विम्याचा देय भरला.

यावरून कर निर्धारण वर्ष २०२४-२५ करिता श्री. रोहित डावरे त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

किंवा

Q3. ब) ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी श्री विनय रावराणे यांच्या मालकीच्या मेसर्स क्वालिटी आर्टचा नफा आणि तोटा खाते खालीलप्रमाणे आहे.

(२०)

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षा करता नफा - तोटापत्रक

तपशील	₹	तपशील	₹
वेतन	३,६०,०००	ढोबळनफा	१०,४२,८००
दूरध्वनी खर्च	१२,६५०	बचत बँक खात्यावरील व्याज	१३,९००
कार्यालयीन खर्च	४२,०००	टार्म डिपॉझिट खात्यावर व्याज	४०,०००
व्यवसाय कर	२,५००	भारतीय कंपनीकडून लाभांश	१०,०००
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन	४८,८००		
छपाई आणि स्टेशनरी	४,५००		
घसारा	१२,०००		
लॅपटॉप खरेदी केला	५८,०००		
जाहिरात	५२,०००		
वैयक्तिक कर्जावरील व्याज	२२,०००		
कस्टम ड्युटी भरली	४५,०००		
निव्वळनफा	४,४७,२५०		
एकूण	११,०६,७००	एकूण	११,०६,७००

अतिरिक्त माहिती:

१. आयकर नियमानुसार घसारा रु. १०,०००
 २. राजकीय पक्षाच्या स्मरणिकेतील जाहिरातीसाठी रु. ५,००० , जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.
 ३. त्याने स्वतःसाठी LIC च्यापेन्शनफंडात ₹२५,००० गुंतवले.
 ४. युलिप योजनेत त्यांनी ८०,००० गुंतवले.
 ५. पगारात रु. ६०,००० (रु. ५,००० प्रति महिना) त्यांचा मुलगा श्री राघव रावराणे जो बी.कॉम. पदवीधर असून त्यांच्या व्यवसायासाठी खाते लिहिण्याचे काम करतो.
- यावरून कर निर्धारण वर्ष २०२४-२५ करिता श्री विनय रावराणे त्यांच्या करपात्र उत्पन्न निश्चित करा.

प्र.४ अ) श्री. दिवाकर तुम्हाला ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या मागील वर्षासाठी खालील तपशील देत आहेत. त्यांनी तुम्हाला २०२४-२५ च्या करनिर्धारणवर्ष करपात्र त्यांचा भांडवली नफा निश्चित करा.

(10)

१. त्यांनी १६ फेब्रुवारी १९९८ रोजी निवासी घर खरेदी केली रु. ९,००,०००.
२. दि.१ एप्रिल २००१ रोजी वाजवी सुयोग्य मूल्य १५,००,००० रुपये होते.
३. त्यांनी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांची निवासी मालमत्ता ९८,००,००० रुपयाला विकली.
४. हस्तांतरणासाठी खर्च रु. १,३०,०००.
५. त्याने सुधारणेसाठी खर्च केला:
 - २००७-०८ या आर्थिक वर्षात रु. २,१०,०००
 - २०१९-२० आर्थिक वर्षात रु. ३,८०,०००
६. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याने ४५,००,००० रुपयाला नवीन निवासी घर खरेदी केले.

७. १८ डिसेंबर २०२३ रोजी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (RECL) द्वारे १८ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या पात्र बाँडमध्ये त्याने रु. १०,००,००० जमा केले.

बंधित खर्च महागाई निर्देशांक खालील प्रमाणे आहेत:

आर्थिकवर्ष	महागाई खर्च निर्देशांक
२००१-०२	१००
२००७-०८	१२९
२०१९-२०	२८९
२०२३-२४	३४८

प्र.४ब) श्री जेसन हे यूकेचे नागरिक आहेत. १ जानेवारी २०२४ रोजी ते भेटीसाठी भारतात आले होते आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत ते भारतात होते. (१०)

मागील काही वर्षांमध्ये, त्यांच्या भारतातील वास्तव्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

मागील वर्ष	भारतात मुक्कामाचे दिवस
२०१६-१७	१०५
२०१७-१८	११५
२०१८-१९	१८५
२०१९-२०	२०१
२०२०-२१	९५
२०२१-२२	२०
२०२२-२३	१८५

तो भारतीय वंशाचा व्यक्ती नाही असे गृहीत धरून, त्यांचा करनिर्धारणवर्ष २०२४-२५ करता निवासी दर्जा निश्चित करा.

किंवा

प्र.४ क) श्री. सुरज यांनी २८ ऑगस्ट २००१ रोजी २६,५०,००० रुपयांना निवासी घर खरेदी केली. (१०)

त्यांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मालमत्तेत आणखी सुधारणा केली, जिथे त्यांनी पहिला आणि दुसरा मजला रु. १६,५०,००० आणि रु. ८,००,००० अनुक्रमे बांधला.

मागील वर्ष २०२३-२४ मध्ये, १० नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी मालमत्ता रु. ३,७५,००,००० मध्ये विकली.

त्याने विक्री मूल्यावर २% दलाली दिली.

०१-०४-२००१ रोजी मालमत्तेचे वाजवी बाजार मूल्य रु. २७,००,०००.

त्यांनी २६-०३-२०२४ रोजी REC बाँडमध्ये रु. ८०,००,००० गुंतवले.

करनिर्धारण वर्ष २०२३-२४ करता त्यांचा भांडवली नफा निश्चित करा.

संबंधित खर्च महागाई निर्देशांक खालीलप्रमाणे आहेत:

आर्थिक वर्ष	महागाई खर्च निर्देशांक
२००१-०२	१००
२०१५-१६	२५४
२०१८-१९	२८०
२०२३-२४	३४८

प्र.४.ड)दि. ३१मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षा अखेरीस श्री संकेत यांनी मिळवलेल्या उत्पन्नाची खालील माहिती देत आहेत.

(१०)

अ. क्र.	तपशिल	₹
१.	भारतात कमावलेलं उत्पन्न पण पॅरिसमध्ये मिळालं	२,००,०००
२	U.K मधील व्यवसायाचे उत्पन्न भारतातून नियंत्रित होते	१,००,०००
३	दुबईत मिळालेला पगार	७५,०००
४	पुण्यातील घराचे भाडे मिळाले आहे	५०,०००
५	मुंबईतील व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, श्रीलंकेतून नियंत्रित होते.	२५,०००
६	भूतकाळात भारताबाहेर कमावलेला नफा भारतात आणला	९०,०००
७	स्टेट बँक ऑफ इंडिया, पॅरिस शाखेतून बचत बँक व्याज	१०,०००
८	आयर्लंडमधील जमिनीतून मिळणारे कृषी उत्पन्न	८०,०००

करनिर्धारणवर्ष २०२४-२५ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

जर ते (अ) सामान्यतः निवासी असतील (ब) सामान्यतः निवासी नसतील (क) तो अनिवासी आहे.

प्र.५अ) कलम १० अंतर्गत, कोणते ही पाच करमुक्त उत्पन्ने स्पष्ट करा

(१०)

प्र.५ब) कलम २ (४) अंतर्गत भांडवली मालमत्ता परिभाषित करा. भांडवली मालमत्तेचे प्रकार स्पष्ट करा

(१०)

किंवा

प्र.५ टिपा लिहा (कोणत्याही चार)

(२०)

(अ) कलम २४ अंतर्गतवजावट

(ब) एकूण उत्पन्नाच्या व्याप्तीच्या संदर्भात कर घटना

(क) कलम ८० इ अंतर्गत वजावट

(ड) अल्पकालीन भांडवली नफा

(इ) व्याख्या: व्यक्ती आणि मागील वर्ष
